

विद्या विकास मंडळ
रामकृष्ण महादेव साळगांवकर उच्च माध्यमिक विद्यालय
मडगांव - गोवा
मध्य सत्र परीक्षा ऑगस्ट - २०२३

इयत्ता - अकरावी

गुण - २०

दिनांक - ०८/०८/२०२३

विषय - मराठी (द्वितीय भाषा)

वेळ - १ तास

सूचना : १. शुध्दलेखनाचे नवीन नियम पाळावेत.

२. उजवीक डील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.

विभाग १ - व्याकरण

खालील शब्दांची भाववाचकनामे लिहा.

प्रश्न १. लहान

०१

प्रश्न २. माणूस

०१

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती लिहा.

प्रश्न ३. आमच्या बडिलांचे वागणे बहुतेक सगळे वागणे गांधीजींच्या पध्दतीप्रमाणे होते.

०२

विभाग २ - गद्य आणि पद्य

खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

प्रश्न ४. 'खेळ माडियेला' या अश्रगाचे कवी कोण?

०१

प्रश्न ५. आधुनिक श्रावणबाळ पाणी आणण्यासाठी कुठे जातो?

०१

खालील कवितेच्या ओळी कंसातील योग्य शब्द वापरून पूर्ण करा.

प्रश्न ६. वर्णाभिमान विसरली _____ | एकएका लोटांगणी जाती ।

०१

(नाली, माती, याति)

प्रश्न ७. अंधाराचा _____ तेवढा राही ज्यापुनिया डोळ्यांस

०१

(डोह, मोह, लोह)

प्रश्न ८. क्रोध अभिमान केला _____ | एक एका लागतील पायी रे ॥

०१

(पायातणी, पावटणी, पाठवणी)

खालील वाक्याचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहा.

प्रश्न ९. 'त्यांच्याकडून काय कमी मार मिळतो? त्यात मी आणखी कशाला भर घालू ?'

०५

वा

" त्या प्रत्येक फुला फळाच्या रूपानं आपली स्मृती जिवंत राहिल !

विभाग ३ - लेखन

खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडून लिहा.

प्रश्न १०. 'खोल बिंबणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

०९

१. गुंग होणे
२. घाबरणे
३. आठवणीत राहणे
४. गोळ्या खायला जाणे

प्रश्न ११. 'गालगोट लागणे' म्हणजे काय ?

०९

१. उसा उमटणे
२. कलकलावणे
३. कानउघाडणी होणे
४. डाग लागणे

खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा.

आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम है' असे मानतो.रात्रीची पाच सहा तास झोप ही विश्र्क्तीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे.उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो,उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ द्यवळला तर आपला कार्य-भाग साधणार नाही.सतत तेच काम करत राहिल्यास कंटाळा येतो म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जीवन जगावे.

प्रश्न १२. खरा काम करणारा माणूस काय करतो ?

०९

प्रश्न १३. आपल्या अंगात आळस केव्हा वाढतो ?

०९

प्रश्न १४. आपण सुट्टीचा उपयोग कसा करावा ?

०९

प्रश्न १५. उताऱ्याला योग्य शीर्षक द्या.

०९

